

रेव्हेंयू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट सर्व्हिसेस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; अहिल्यानगर

“रेव्हेंयू कॉम्प्लेक्स” बुरुडगल्ली, बंगाल चौकीजवळ, अहिल्यानगर - ४१४ ००१

फोन : ०२४१-२३४४८३३ | Email - revenuesociety@yahoo.in | www.revenue-society.com

आवर्ती ठेव खाते उघडण्याचा अर्ज

दि. / / २०

सोसा. सभासद क्रमांक :

आवर्ती ठेव खाते क्रमांक :

मा. चेअरमन / जनरल सेक्रेटरी,

रेव्हेंयू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स गव्हर्नमेंट सर्व्हिसेस

को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; अहिल्यानगर

महोदय,

माझी आवर्ती ठेव दरमहा रूपये

/ - अक्षरी रूपये :

ची स्विकारून सदरील आवर्ती ठेव खाते ६० (साठ) महिने मुदतीचे उघडण्यात यावे. दरमहाचा आवर्ती ठेवीचा हप्ता संबंधित महिना अखेरचे आत भरण्याची हमी मी घेतो/घेते.

या खात्याबाबतचे संस्थेचे नियम मी वाचले असून ते मला मान्य आहेत. संस्थेने या नियमात फेरबदल केल्यास त्यास माझी मान्यता राहिल. सदरील खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार मला स्वतःस राहिल.

अर्जदाराचे संपूर्ण नाव :

अर्जदाराचा संपूर्ण पत्ता :

वारसाचा तपशील :-

आवर्ती ठेव खात्यावरील रक्कम माझ्या पश्चात माझे वारस नांव :

वय.....जन्मतारीख.....नाते यास / हिस मिळणेसाठी वारस म्हणून नेमणूक करित आहे.

(साक्षीदाराची सही व नांव)

(अर्जदाराची सही)

टिप : सोबत पॅनकार्ड व आधारकार्डची झेरोक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.

आवर्ती ठेव योजनेचे नियम व अटी

संस्थेच्या सर्व सभासदांना स्वतःचे नावाने संस्थेमध्ये आवर्ती ठेव या योजनेमध्ये खाते उघडता येईल व त्यात दरमहा ठराविक रक्कम ठेवता येईल. त्याचे नियम खालीलप्रमाणे असतील.

- १) या योजनेमध्ये दरमहा रू. १०००/- चे पटीत रक्कम ठेवता येईल.
- २) ही योजना ५ वर्षांचे कालावधीसाठी असेल.
- ३) दरमहा हप्ता महिन्यातून एकदा कोणत्याही तारखेस भरता येईल.
- ४) वेळेवर हप्ते न भरल्यास खाते बंद करण्याचा अधिकार संस्थेचा राहिल.
- ५) आवर्ती ठेव योजनेची मुदत संपल्यावर खात्यावर पुढील कालावधीचे व्याज मिळणार नाही.
- ६) खातेदार मरत झाल्यास कायदेशीर वारसास व्याजासह रक्कम दिली जाईल.
- ७) ठरलेल्या मुदतीच्या आत खाते बंद केल्यास खालीलप्रमाणे व्याज दिले जाईल.
 - अ) ६ महिन्यांच्या आत खाते बंद केल्यास व्याज मिळणार नाही.
 - ब) ६ महिन्यांच्या पुढे खाते बंद केल्यास ठरलेल्या व्याजापेक्षा १% कमी व्याज मिळेल.
- ८) मासिक ठेव योजनेचा व्याजाचा दर कार्यकारी मंडळ वेळोवेळी निश्चित करेल.
- ९) वरील नियम बदलण्याच्या, वाढविण्याचा अगर दुरुस्त करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहिल.

पाच वर्षांनंतर अदा करणेत येणाऱ्या रकमेचा तक्ता

मुदत	मिळणारी रक्कम
१,०००	७२,५३२
२,०००	१,४५,०६४
३,०००	२,१७,५९६
४,०००	२,९०,१२८
५,०००	३,६२,६६०
६,०००	४,३५,१९२
७,०००	५,०७,७२४
८,०००	५,८०,२५६
९,०००	६,५२,७८८
१०,०००	७,२५,३२०